

चार कृषि विद्यापीठे आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात माहे एप्रिल-मे, २०१७ करीता लेखानुदानान्वये मंजूर केलेले अनुदान वितरीत करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

शासन निर्णय क्रमांक : कृषिवि-३७१७/प्र. क्र.३९/८-अे,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक : २० एप्रिल, २०१७.

- वाचा :-** १) कृषि व पदुम विभाग, शासन निर्णय क्रमांक - मफुकृवि-१७९९/प्र.क्र.१७४/२०-अे, दिनांक १८/१२/२०००,
- २) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांक - अर्थसं - २०१७/प्र.क्र.६८/अर्थसंकल्प-३, दिनांक ०१ एप्रिल, २०१७,
- ३) शासन निर्णय क्रमांक, कृषि व पदुम विभाग, लेखानु-२०१७/ (प्र.क्र. ४३/१७)/२-अे, दिनांक १३ एप्रिल, २०१७.

शासन निर्णय :-

उपरोक्त शासन निर्णय दिनांक १८/१२/२००० अन्वये सन २०००-२००१ या आर्थिक वर्षापासून राज्यातील कृषि विद्यापीठांना योजनेतर अनुदान मंजूर करण्यासाठी सुधारित सहायक अनुदान सुत्र विहित केले आहे. त्यानुसार राज्यातील चार कृषि विद्यापीठे आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षाकरिता "२४१५ कृषि विषयक संशोधन व शिक्षण" या मुख्य लेखाशीर्षाखाली "०१ पीक संवर्धन", "०३ पशुसंवर्धन" व "०५ मत्स्यव्यवसाय" या उपशीर्षातर्गत ०४ निवृत्तीवेतन विषयक खर्च, ३१ सहायक अनुदान (वेतनेतर) व ३६ सहायक अनुदान (वेतन) या बाबीकरीता तसेच ६२१६, गृहनिर्माणासाठी कर्जे या मुख्य लेखाशीर्षाखाली ५५, कर्जे व आगाऊ रकमा या बाबीखाली माहे एप्रिल-मे, २०१७ करीता सोबतच्या परिशिष्ट "अ" मधील विवरणपत्रात दर्शविल्याप्रमाणे मंजूर केलेले रु.१४१,०३,५८,०००/- (अक्षरी रुपये एकशे एक्केचाळीस कोटी, तीन लाख, अठ्ठावन्न हजार फक्त) इतके लेखानुदान खालील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून वितरीत करण्यास शासन मंजूरी देत आहे.

अटी व शर्ती-

- १) कृषि विद्यापीठांनी व कृषि परिषदेने उपलेखाशिर्ष / गट / योजना आणि बाबनिहाय वितरीत केलेला निधी संबंधीत योजनेतील जी पदे / बाबी, योजनेतर योजना म्हणून पुढे चालू ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे, त्या पदांचे वेतन व भत्ते आणि अनुज्ञेय बाबींसाठीच फक्त खर्च करावा. काही पदे रिक्त

असल्यामुळे अथवा अन्य बाबी / कारणांमुळे एखाद्या योजनेखाली अनुदान अखर्चित राहिल्यास, सदर अनुदान पुढील महिन्यामध्ये वितरीत करण्यात येणा-या अनुदानामध्ये समायोजित करावे.

२) उपलेखाशिर्षनिहाय, गटनिहाय, योजनानिहाय व बाबनिहाय वितरीत केलेला निधी कोणत्याही कारणास्तव अखर्चित / शिल्लक राहिला / राहणार असेल तर सदर अखर्चित / शिल्लक निधी शासनाचे मान्यतेशिवाय इतर गटांसाठी / योजनांसाठी / बाबींसाठी परस्पर वर्ग करू नये किंवा खर्च करू नये.

३) उपलेखाशिर्षनिहाय मंजूर योजनांचे व त्या अंतर्गत मंजूर असलेल्या पदांचे सुधारित आकृतीबंधानुसार व्यवस्थितरित्या गटनिहाय वर्गीकरण केले आहे किंवा कसे याची कृषि परिषदेने / विद्यापीठाने सखोल तपासणी करावी. सदर वर्गीकरणामध्ये शासनाच्या मान्यतेशिवाय कोणतेही बदल करू नयेत.

४) प्रत्येक गटामधील वितरीत केलेले सहाय्यक अन महसूली उत्पन्न त्या गटातील अनुज्ञेय बाबींवरील खर्च भागविण्यासाठी आणि विकास कामे करण्यासाठी उपयोगात आणावे. एका गटाचे सहाय्यक अनुदान आणि महसूली उत्पन्न दुस-या गटातील योजनां / बाबींसाठी वर्ग करू नये. एखाद्या गटातील योजनेसाठी जास्त सहाय्यक अनुदान वितरीत झाले असेल तर, पुढील निधीची मागणी करताना सदर जास्तीचे अनुदान विचारात घेऊन तेवढ्या कमी व अनुज्ञेय निधीची मागणी करावी.

५) शासनाने मंजूर केलेल्या पदांपैकी जी पदे महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३ आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिणियम १९९० मधील तरतूदीप्रमाणे भरलेली आहेत व सदर पदे योजनेतर खर्चाने पुढे चालू ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे, अशा पदांच्या वेतन व भत्यांसाठीच विहित अनुदान देय राहिल.

६) प्रत्येक उपलेखाशीर्ष / गट/योजना आणि बाब निहाय स्वतंत्र लेखे / हिशोब ठेवावेत.

७) ज्या योजनांतर्गत / योजनेतर योजनांचा कालावधी संपलेला आहे, अशा योजना संबंधित कालावधीनंतर शासनाची मान्यता मिळाल्याशिवाय योजनेतर/योजनांतर्गत खर्चाने पुढे चालू ठेऊ नयेत.

८) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेने, कृषि विद्यापीठांना मंजूर केलेले सहाय्यक अनुदान, अनुदान सुत्राप्रमाणे बरोबर आहे किंवा कसे, तसेच विहित आदेश / कार्यपध्दतीनुसार खर्च करण्यात येत आहे किंवा कसे, याबाबत प्रत्येक आर्थिक वर्षाचा मुल्यमापन अहवाल शासनास संबंधित आर्थिक वर्ष समाप्त झाल्यापासून तीन महिन्यांच्या कालावधीत सादर करावा. तसेच, मागील आर्थिक वर्षाचा अखर्चित निधी किती आहे हे तात्काळ शासनास कळवावे.

९) शासनाने विद्यापीठाच्या काही नवीन योजनांना मान्यता देताना, सदर योजनेमधील पदे अंतर्गत समायोजनाने उपलब्ध करण्यास/भरण्यास मान्यता दिलेली आहे. यामुळे सदर नवीन योजनेसाठी नवीन पदे निर्माण झाल्यामुळे, ज्या योजनेतर / योजनांतर्गत मूळ योजनांमधील पदे अंतर्गत समायोजनाने नवीन योजनेकरिता वर्ग / उपलब्ध केली असतील, त्या मूळ योजनांमधील पदांचे वेतन व भत्यासाठी या आदेशान्वये वितरीत केलेला निधी खर्च करू नये. तसेच तिमाही अनुदानाची मागणी करताना, अशा पदांचे वेतन व भत्यासाठी लागणा-या निधीची मागणी करू नये.

१०) कृषि विद्यापीठांना त्यांचे महसूली उत्पन्न वापरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. याबाबत विद्यापीठाने विहित आदेश आणि कार्यपध्दतीनुसार उचित कार्यवाही करावी. तसेच महसूली उत्पन्न वाढविण्याच्या योजना राबविण्याबाबत कार्यवाही करावी.

११) विद्यापीठांना मंजूर करण्यात आलेले अनुदान महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम १९८३, महाराष्ट्र कृषि विद्यापीठ परिनियम १९९०, आणि महाराष्ट्र कृषि विद्यापीठ लेखा संहिता १९९१ मधील तरतूदीप्रमाणे आणि प्रचलित शासन आदेश व विहित कार्यपध्दतीनुसार सक्षम अधिका-यांची प्रशासकीय व वित्तीय मान्यता घेतल्यानंतर विहित मर्यादेत खर्च करण्यात यावे. केवळ अर्थसंकल्पीय तरतूद आहे किंवा अनुदान वितरीत केले आहे म्हणून खर्च करू नये.

१२) सन २०१७-२०१८ मधील अनुदानाची मागणी करताना, विद्यापीठाने दरमहा १० तारखेपर्यंत योजनानिहाय वितरीत केलेले अनुदान, प्रत्यक्ष खर्च आणि शिल्लक अनुदान याबाबतचा अहवाल सादर करावा. यामुळे अनुदानाची मागणी सादर करताना, पूर्वी वितरीत केलेल्या अनुदानातील शिल्लकीची प्रस्तावित मागणीशी सांगड घालून, प्रत्यक्षात आवश्यक तेवढ्याच अनुदानाची मागणी करण्यात यावी.

१३) नियमबाह्य योजना पदे आणि बाबींसाठी खर्च करू नये.

१४) विद्यापीठाच्या नियंत्रक आणि इतर संबंधित सक्षम प्राधिका-यांनी उपरोक्त अटी व शर्तीचे काटेकोरपणे अनुपालन करावे.

१५) सोबतच्या परिशिष्ट "अ" मधील विवरणपत्रातील स्तंभ क्र. ४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर, उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली, उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला, उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी व संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या नियंत्रणाखालील कार्यरत असलेले सहाय्यक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे या आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित उपशीर्षांतर्गत स्तंभ क्र. ६ खाली मंजूर केलेले अनुदान शासन

निर्णय क्रमांक कृषि व सहकार विभाग क्रमांक अजीयु-१०७२/१८४७१/व्ही, दिनांक २७ सप्टेंबर १९७२ आणि शासन निर्णय क्रमांक कृषिवि- २००३/सीआर-३५/२०-अ, दिनांक २५/४/२००३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे कृषि विद्यापीठांचे नियंत्रक व सल्लागार (वित्त), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांना अदा करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी.

१६) या प्रित्यर्थचा खर्च सन २०१७-२०१८ च्या अंदाजपत्रकात सोबतचे परिशिष्ट "अ" मधील विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये नमूद केलेल्या लेखाशीर्षाखाली मंजूर केलेल्या तरतूदीतून मासिक निधी विवरणपत्राच्या मर्यादेत भागवावा व त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.

हे आदेश महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका (भाग-१) १९७७ मधील परिच्छेद १४२ व १४४ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या शक्तीनुसार व वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय अंदाज २०१७-१८ नुसार विभागाच्या स्तरावर निर्गमित करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१७०४२०१३२०५११५०१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(प्र. शं. शेते)

सहसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. महासंचालक / सल्लागार (वित्त), महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे,
२. संचालक (कृषि प्रक्रिया व नियोजन), कृषि आयुक्तालय, पुणे-१,
३. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक/ संचालक (शिक्षण), महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी,
४. कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक/ संचालक (शिक्षण), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, कुलगुरु / कुलसचिव / नियंत्रक/ संचालक (शिक्षण), वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,
५. कुलसचिव / नियंत्रक / संचालक (शिक्षण), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला,
६. उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर / दापोली / अकोला / परभणी,
७. सहायक संचालक (लेखा-१), कृषि आयुक्तालय, पुणे,
८. महालेखापाल, महाराष्ट्र १ / २ (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर,
९. जिल्हा कोषागार अधिकारी, अहमदनगर / उपकोषागार अधिकारी, राहुरी, जिल्हा अहमदनगर,
१०. जिल्हा कोषागार अधिकारी, रत्नागिरी / उपकोषागार अधिकारी, दापोली, जिल्हा रत्नागिरी,
११. जिल्हा कोषागार अधिकारी, अकोला / उपकोषागार अधिकारी, अकोला, जिल्हा अकोला,
१२. जिल्हा कोषागार अधिकारी, परभणी / उपकोषागार अधिकारी, परभणी, जिल्हा परभणी,

- १३.अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,
- १४.जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे,
- १५.मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
- १६.उप मुख्य लेखा परिक्षक (वरिष्ठ) स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई,
- १७.वित्त विभाग (व्यय-१ / अर्थसंकल्प - १३), मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
१८. कक्ष अधिकारी, कार्यासन २अ / ६अ / ७अ, कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२,
- १९.कार्यासन ८-अ (निवडनस्ती), कृषि व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

परिशिष्ट - अ

शासन निर्णय, कृषि व पदु विभाग क्रमांक : कृषिवि-३७१७/प्र. क्र.३९/८-अ, दिनांक २०/०४/२०१७ सोबतचे परिशिष्ट.

(रुपये हजारात)

अ. क्र.	लेखाशीर्ष	बाब	आहरण व संवितरण अधिकारी	सन २०१७-१८ करीता अर्थसंकल्पित तरतूद	लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद
१.	२.	३.	४.	५.	६.
अ) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा - अहमदनगर.					
०१)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०१) म.फु. कृ.वि. ला सहाय्यक अनुदान (२४१५ ००२५)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर	१०६,३०,१३	१७,७१,६९
		३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		११,७०,४५	१,९५,०८
		३६, सहाय्यक अनुदाने (वेतन)		१७२,२४,२१	२८,७०,७०
			एकूण	२९०,२४,७९	४८,३७,४७
०२)	०३ पशुसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (०१) (०१) म.फु. कृ.वि. ला सहाय्यक अनुदान (२४१५ ०१९७)	३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर	१२,८४	२,१४
		३६, सहाय्यक अनुदाने (वेतन)		२,९८,९३	४९,८२
			एकूण	३,११,७७	५१,९६
०३)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (१५) म.फु. कृ.वि. ला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहाय्यक अनुदान (२४१५ ०९३८)	३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर	१३,००,००	२,१६,६७
			एकूण	१३,००,००	२,१६,६७
०४)	०१ पीकसंवर्धन (००) (०२) महात्मा फुले कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहाय्यक अनुदान (अनिवार्य) (२४१५ १०२१)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, अहमदनगर	३,६२,७४	६०,४६
			एकूण	३,६२,७४	६०,४६
ब) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ,दापोली, जिल्हा - रत्नागिरी.					
०५)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०२) डॉ. बा. सा. को. कृ. वि. ला सहाय्यक अनुदान (२४१५ ००३४)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	३०,१२,७७	५,०२,१३
		३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		३,६७,००	६१,१६
		३६, सहाय्यक अनुदाने (वेतन)		६६,६२,६३	११,१०,४४
			एकूण	१००,४२,४०	१६,७३,७३

अ. क्र.	लेखाशीर्ष	बाब	आहरण व संवितरण अधिकारी	सन २०१७-१८ करीता अर्थसंकल्पित तरतूद	लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद
१.	२.	३.	४.	५.	६.
०६)	०३ पशुसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०२) डॉ. बा. सा. को. कृ. वि. ला सहायक अनुदान (२४१५ ०१७९)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६, सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	२,५६,१८ ११,१४ १,०४,२७	४२,७० १,८५ १७,३८
			एकूण	३,७१,५९	६१,९३
०७)	०५ मत्स्यव्यवसाय १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०२) डॉ. बा. सा. को. कृ. वि. ला सहायक अनुदान (२४१५ ०२४१)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६, सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	२,७१,८२ ४३,४५ ८,९३,९३	४५,३०, ७,२४ १,४८,९९
			एकूण	१२,०९,२०	२,०१,५३
०८)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (१६) डॉ.बा.सा.को.वि. ला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९४७)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	५,७३,००	९५,५०
			एकूण	५,७३,००	९५,५०
०९)	०१ पीकसंवर्धन (००) (०१) डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (अनिवार्य) (२४१५ १०१२)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	३,१०,६०	५१,७६
			एकूण	३,१०,६०	५१,७६
१०)	६२१६, गृहनिर्माणसाठी कर्ज, (००) (०१) कृषि विद्यापीठांच्या कर्मचा-यांना घरबांधणी अग्रीम (६२१६ ०२०१)	५५, कर्ज व आगाऊ रकमा	उपविभागीय कृषि अधिकारी, दापोली	७६,४३	१२,७४
			एकूण	७६,४३	१२,७४
क) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला					
११)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०३) डॉ. पं. दे. कृ. वि. ला सहायक अनुदान (२४१५ ००४३)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६ सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला	८९,०७,६६ १२,४२,२० १२४,२५,१०	१४,८४,६१ २,०७,०३ २०,७०,८५
			एकूण	२२५,७४,९६	३७,६२,४९

अ. क्र.	लेखाशीर्ष	बाब	आहरण व संवितरण अधिकारी	सन २०१७-१८ करीता अर्थसंकल्पित तरतूद	लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद
१.	२.	३.	४.	५.	६.
१२)	०५ मत्स्यव्यवसाय १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०३) डॉ. पं. दे. कृ. वि. ला सहायक अनुदान (२४१५ ०२६८)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६, सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला	१,२५ ३४,६६	२१ ५,७८
			एकूण	३५,९१	५,९९
१३)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (१७) डॉ.पं.दे.कृ. वि. ला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९५६)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला	२,४०,००	४०,००
			एकूण	२,४०,००	४०,००
१४)	०१ पीकसंवर्धन (००) (०५) डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (अनिवार्य) (२४१५ १०५९)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, अकोला	२,११,१४	३५,१९
			एकूण	२,११,१४	३५,१९
ड) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, जिल्हा - परभणी.					
१५)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०४) म. कृ. वि. ला. सहायक अनुदान (२४१५ ००५२)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६, सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी	५६,४६,५६ ७,५७,६० ९४,८८,८७	९,४१,०९ १,२६,२७ १५,८१,४८
			एकूण	१५८,९३,०३	२६,४८,८४
१६)	०३ पशुसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०४) म. कृ. वि. ला. सहायक अनुदान (२४१५ ०२०३)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर) ३६, सहायक अनुदाने (वेतन)	उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी	७,८३ १,८८,१७	१,३१ ३१,३६
			एकूण	१,९६,००	३२,६७
१७)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (१८) व.ना.म.कृ.वि. ला आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी प्रतिपूर्तीसाठी सहायक अनुदान (२४१५ ०९६५)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी	९,९९,००	१,६६,५०
			एकूण	९,९९,००	१,६६,५०
१८)	०१ पीकसंवर्धन (००) (०४) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाला कर्मचा-यांच्या अंशदानाच्या रकमेइतकी समतुल्य अंशदानाची रक्कम देण्यासाठी सहायक अनुदान (अनिवार्य) (२४१५ १०४९)	०४, निवृत्तीवेतन विषयक खर्च	उपविभागीय कृषि अधिकारी, परभणी	५,८६,१२	९७,६९
			एकूण	५,८६,१२	९७,६९

अ. क्र.	लेखाशीर्ष	बाब	आहरण व संवितरण अधिकारी	सन २०१७-१८ करीता अर्थसंकल्पित तरतूद	लेखानुदानान्वये मंजूर करण्यात आलेली तरतूद
१.	२.	३.	४.	५.	६.
आ) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.					
१९)	०१ पीकसंवर्धन १२० इतर संस्थांना सहाय्य (००) (०५) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला सहायक अनुदान (२४१५ ००६१)	३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)	सहायक संचालक (लेखा-१) कृषि आयुक्तालय, पुणे	१,०३,४०	१७,२३
		३६, सहायक अनुदाने (वेतन)		१,९९,३५	३३,२३
				३,०२,७५	५०,४६
	एकूण योजनेतर योजना		एकूण	८४६,२१,४३	१४१,०३,५८
